



# Mini Diamonds (India) Ltd.

DW-9020 Bharat Diamond Bourse, Bandra Kurla Complex, Bandra- East, Mumbai – 400051.

Email: [accounts@minidiamonds.net](mailto:accounts@minidiamonds.net) Phone: 022 4964 1850, CIN: L36912MH1987PLC042515

1<sup>st</sup> June, 2023

To,  
The Manager,  
Listing Department,  
The Bombay Stock Exchange Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort, Mumbai – 400001

**Scrip Code: 523373**

Respected Sir/Madam,

Sub: Cuttings of Newspaper Advertisement of Extract of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31<sup>st</sup> March 2023.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published the Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31<sup>st</sup> March 2023 which has appeared in "The Free Press Journal" all over India edition and "Navshakti" Mumbai edition on 31<sup>st</sup> May 2023.

The cuttings of the Newspaper Advertisements are enclosed herewith for your record.

Thanking you,

Yours Faithfully,

**For Mini Diamonds (India) Limited**

UPENDRA  
NAROTTAM  
DAS SHAH

Digitally signed by  
UPENDRA  
NAROTTAMDAS  
SHAH  
Date: 2023.06.01  
17:30:14 +05'30'

**Upendra Shah**  
**Managing Director**  
**DIN: 00748451**  
**Place: Mumbai**  
**ENCL: a/a**

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस कळविण्यात येते की गांव मौजे सांडोर, ता. वसई, जि. पालघर येथील सॉल्ट क्र. बी - ००२, क्षेत्रफळ १०२५.१० चौ. फूट (बिस्टअप) व १८५ चौ. फूट मोकळी जागा ही मिळकत श्री धर्मेश वडागामा यांचेकडून आमचे अधिकांनी विकत घ्यायचे ठरविले आहे, तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमांचा विक्री, गहाणवट, बळीगपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वगैरे हक्काने एखादा बोला असल्यास तो त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांचे आत लेखी कोर्टादोपची पुराव्यासह निमिश्रित खाशरीकारांना २०९, यशोदा को. ऑफ. ही. सो. पांडुरंग संकुल, पारनाका, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर ४०१२०९, या पत्त्यावर कळवावा. नोटीस सदर मिळकतीवर कोणावाही कसल्याही प्रकारे हक्क नाही, व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजून सदर मिळकतीचा खरेदीव्यवहार पूर्ण करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

वसई  
ता. : २५.०५. २०२३

सही/-

अॅड. स्वाती ग. देसाई

खरेदीदाराचे वकील

जाहीर नोटीस

याद्वारे नोटीस देण्यात येते की, १) श्री. शंकर गोविंद गाणीगा २) श्री. अशोककुमार गुप्ता, दोघेही राहणारे :- बालासोपारा (पश्चिम), ता.वसई, जिल्हा - पालघर ह्यांनी गांव मौजे गावठांब, तालुका व जिल्हा पालघर येथील सर्व नं ५११, हि.नं १, क्षेत्र हे.आर. ०-५०-००१, आकार ४ ०.२७ पेसिे अशी जमीन मिळकत माझे अधिकारी श्री महेंद्र गोरोटेजिन रॉडिअज २४२४२-२४२४३१ बाली, बोळीज चर्चया बालीजा, बोळीज नालभाट रोड, बोळीज, पो. धिरार, (पश्चिम), तालुका-वसई, जिल्हा-पालघर ह्यांना विक्री करण्याचे मान्य व कबूल केले आहे, तरी सदर जमीन मिळकतवर अगर तिचे एखाद्या भागावर कोणावाही कोणत्याही प्रकारे एखादा हक्क हिस्सा, दावा, किंवा हिस्सेबंध अडगम-ना कोणीही इसमाने तो निमनस्वातरीकारांना त्यांच्या ऑफीस नं २, पहिला माळ, मेघदूत विल्डींग, धिरार (पश्चिम),ता.वसई, जि.पालघर येथील कार्यालयात हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तात्काळपासुन १४ दिवसांचे आत सर्व लेखी कागदपत्रांसहित कळवावा,अगर तसे न केल्यास तरा प्रकारा कोणावाही कसल्याही प्रकारचा हक्क, हिस्सेबंध नाही असे समजून किंवा कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

दिनांक. ०१/०६/२०२३

सही / -

सुहास एस पाटील

वकील.

PUBLIC NOTICE

The Su-smruti CHS, Plot No. 543, Sector-5, Charkop, Kandivali (West), Mumbai, hereby invites claims or objections from the heir or other claimant or claimants, objector or objectors to the transfer of shares and interest of Room No. B-06, of it belonging to the deceased member Mr. Sharad Arjun Niwate in the name of Mr. Sudhir Sharad Niwate, his son, after 15 days from the publication of this notice with the copies of such documents and other proofs in support of their claims for transfer of shares and interest of Mr. Sudhir Sharad Niwate, for the above said room premises. If no objections are received between the period prescribed. The society shall be free to deal with the shares and the interest of the deceased member Mr. Sharad Arjun Niwate of the said society. In such a manner as it is provided under the bye-laws of the society. The claims or objections if any,1 received by the society for transfer of the shares and interest of the deceased member of the said room premises in the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the said society. The copy of the registered bye-laws of the said society is available for inspections by the claimants or objectors, in the office of the said society with the office bearers between 06:00 pm to 09:30 pm from the date of the publication of this notice for next 15 days. This notice has been issued for and or behalf of the Su-smruti CHS.

Sd/-  
Mr. Subodh Narhari Pathak  
Advocate, High Court

फॉर्म क्र. आयएससी-२५ ए

सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीमध्ये रूपांतर करण्यासाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावयाची जाहीरात.

क्षेत्रीय संचालक, कंपनी बाबींचे मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १४ आणि कंपनी (निगमन) नियम, २०१४ चा नियम ४१ यांच्या संदर्भात आणि

एलाइट ट्रान्स्फे, ऑफिश क्र. ५०१ ते ५०४ ३, एच नं. २२ व २३, मिकॉन रोड जवळ, बालेवाडी, पुणे-४११०४५, महाराष्ट्र, भारत येथे नोंदीकृत कार्यालया असणाऱ्या मिलेनियम इन्जिनियर्स अँड कॉन्स्ट्रक्टर्स लिमिटेड यांच्या संदर्भात.

.....अर्जदार

याद्वारे सर्व जनेलेला सूचित करण्यात येत आहे की १० मे २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विशेष तरावाच्या अटीनुसार कंपनीचे खाजगी मर्यादित कंपनीमध्ये रूपांतरण करता यावे यासाठी वर नमूद केलेल्या नियम बरोबर वाचण्यात येणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४ अन्वये कंपनी केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा विचार करीत आहे.

कंपनीच्या प्रस्तावित बदलामुळे/स्थितीमुळे ज्या कोणत्याही व्यक्तीच्या हितास बाधा होण्याची शक्यता असेल त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तात्काळपासून चौदा दिवसांच्या आत त्यांच्या हिताचे स्वतः व शिरोधात्री कारणे नमूद केलेले प्रतिपादन जोडून आपल्या हक्की शैथी संचालक, पश्चिम क्षेत्र (एक्स्प्रेट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई - ४००००२, महाराष्ट्र) यांच्याकडे पाठवून घ्यावात किंवा पाठवून देण्याची व्यवस्था करावी अथवा रजिस्टर पोस्टने पाठवावात आणि त्याची एक प्रत अर्जदार कंपनीच्या खात्री नमूद केलेल्या पत्त्यावरील नोंदीकृत कार्यालयाकडे पाठवून घ्यावी.

अर्जदारासाठी आणि त्यांच्या वतीने

मिलेनियम इन्जिनियर्स अँड कॉन्स्ट्रक्टर्स लिमिटेड

सही/-

जीवन कुन्धिकोनर कुलुधुपकन्डी

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००२२०५८२

नोंदीकृत कार्यालयाचा संपूर्ण पत्ता: एलाइट ट्रान्स्फे, ऑफिस नं. ५०१ ते ५०४ ३, एच नं. २२ व २३, मिकॉन रोड जवळ, बालेवाडी, पुणे-४११०४५, महाराष्ट्र, भारत.

दिनांक: ०१.०६.२०२३

स्थळ: पुणे

WINMORE LEASING & HOLDINGS LTD						
Regd. Office: Ashiana 69-C • Bhubhai Desai Road • Mumbai – 400 026						
Tel. No.: 022-23686618 E-mail Id: ho@hwincolindia.com						
CIN No.: L67120MH1984PLC272432; Website: www.winmoreleasingandholdings.com						
Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31-03-2023						
(Rs. in Lakhs)						
Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	3 months ended 31/03/2023	3 months ended 31/03/2022	Year ended 31/03/2023	3 months ended 31/03/2023	3 months ended 31/03/2022	Year ended 31/03/2023
	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
Total income from operations	6.27	2.59	16.30	2,308.35	904.03	9,954.60
Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(590.80)	(559.32)	(590.86)	(380.49)	(675.29)	933.62
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(589.50)	(559.32)	(496.80)	(379.19)	(675.29)	1,027.68
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(590.36)	(558.51)	(513.01)	(416.31)	(698.99)	899.32
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(639.41)	(590.81)	(443.96)	(465.00)	(732.06)	956.68
Equity Share Capital	99.89	99.89	99.89	99.89	99.89	99.89
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
Earnings Per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)						
Basic & Diluted	(59.10)	(55.91)	(51.36)	(41.68)	(69.97)	90.03
<b>Note:</b>						
1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites http://www.msei.in/index.aspx and on the Company's website www.winmoreleasingandholdings.com						

AVI PRODUCTS INDIA LIMITED						
(CIN No. L24200MH1989PLC050913)						
Regd. Office : 110, Manish Ind. Estate No. 4, Navghar Road, Vasai (E), Dist., Palghar - 401 210   Email : aviphochem@gmail.com, Website : www.avipho.in Tel : 02502393737						
AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		(Rs. in lacs)
		31-03-2023 (Audited)	31-12-2022 (Unaudited)	31-03-2022 (Audited)	31-03-2023 (Audited)	
1	Total Income from Operations	85.26	97.57	114.97	369.63	337.09
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	12.77	1.94	14.17	27.45	15.65
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.77	1.94	14.17	27.45	15.65
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5.88	1.94	10.10	20.56	11.58
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5.88	1.94	10.10	20.56	11.58
6	Equity Share Capital	258.46	258.46	258.46	258.46	258.46
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	196.25	190.65	175.68	196.25	175.68
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
a) Basic		2.27	0.75	0.56	0.80	0.45
b) Diluted:		2.27	0.75	0.56	0.80	0.45
<b>Notes:</b>						
1. The above Audited financial results are as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and taken on record by the Board of Directors at its meeting held on March 31, 2023 after being reviewed by the Audit Committee and have been Audited by Statutory Auditors of the Company who have issued an unmodified opinion thereon.						
2. The standalone financial results of the Company for the quarter and year ended 31st March, 2023 have been audited by the Statutory Auditors.						
3. The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder, from April 01, 2017 and accordingly, these standalone audited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS.						
4. The Turnover and Income of the Quarter and Year ended details are as follows:						
Particulars	Quarter Ended			Year Ended		(Rs. in lacs)
	31-03-2023 (Audited)	31-12-2022 (Unaudited)	31-03-2022 (Audited)	31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)	
a) Turnover (Rs. in Lakhs)	85.26	97.57	114.97	369.63	337.09	
b) Net Profit/Loss after tax (Rs. in Lakhs)	5.88	1.94	10.10	20.56	11.58	
c) Earning Per Share (Face value of Rs.10)	2.27	0.75	0.56	0.80	0.45	
Basic and Diluted (in Rs.) (not annualised)	2.27	0.75	0.56	0.80	0.45	
5. Previous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.						
<b>For AVI Products India Limited</b> Sd/- Vikram Avinash Vora Executive Director DIN: 02454943						
Place: Vasai Dated: 30th May, 2023						

MINI DIAMONDS INDIA LIMITED

CIN L36912MH1987PLC042515

DW-9020 BHARAT DIAMOND BOURSE, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA-EAST, MUMBAI - 400051

E-mail: accounts@minidiamonds.net | Website: www.minidiamonds.net | Tel.: 022 49641850

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31<sup>st</sup> March 2023

Sr. No.	Particular	Quarter Ended		Year Ended	
		31/03/23	31/03/22	31/03/23	31/03/22
1	Total revenue from operations	5,503.43	3,168.36	16,951.59	9,068.28
2	Other Income	0.17	0.02	0.34	0.02
3	Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	(12.46)	(20.40)	54.47	22.16
4	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	(12.46)	(20.40)	54.47	22.16
5	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	(10.54)	(21.20)	56.39	21.36
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(10.54)	(21.20)	56.39	21.36
7	Equity Share Capital	345.00	345.00	345.00	345.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	286.06	229.67
9	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
a) Basic and diluted					

**Note:**  
1- The Statutory Auditors have audited the above results pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 and the same are reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on 30th May 2023.  
2- The company's main business segment is manufacturing of Gems & Jewellery. Hence, there are no separate reportable segments as per Ind AS 108 "Operating Segment".  
3- Figure of the previous period/year have been regrouped and reclassified to conform to the classification of current period, wherever considered necessary.  
4- The above is the Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.  
5- The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and company's website www.minidiamonds.net

**For MINI DIAMONDS INDIA LIMITED**  
Sd/-  
Upendra Shah  
Chairman and Managing Director  
DIN 00748451

Place: Mumbai  
Date: 30th May, 2023

RELIANCE						
Reliance Infrastructure Limited						
Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001						
website: www.rinfra.com, Email : rinra.investor@relianceeda.com						
CIN: L75100MH1929PLC001530						
Tel: 91 22 43031000, Fax: 91 22 43034662						
A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023 (₹ crore)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		March 31, 2023 Audited	March 31, 2022 Audited	March 31, 2023 Audited	March 31, 2022 Audited	
1	Total Income from Operations	5,129.28	3,237.86	22,681.20	18,549.52	
2	Net Profit / (loss) before exceptional items and tax	(172.79)	(441.51)	(73.01)	(656.29)	
3	Net Profit / (Loss) before tax (after exceptional items)	(2,565.45)	(441.51)	(2,465.67)	(656.29)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	(2,705.31)	(472.14)	(3,221.18)	(998.88)	
5	Total Comprehensive Income for the period	(2,492.15)	(590.75)	(2,575.70)	(870.02)	
6	Paid-up Equity Share Capital	351.83	263.03	351.83	263.03	
Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)						
a) Basic (Rs.)		(78.83)	(17.95)	(112.98)	(37.98)	
(b) Diluted (Rs.)		(78.83)	(17.95)	(112.98)	(37.98)	
(Not annualised for quarter)						
B. Extract of the Standalone Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023 (₹ crore)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended		
		March 31, 2023 Audited	March 31, 2022 Audited	March 31, 2023 Audited	March 31, 2022 Audited	
1	Total Income from Operations	242.94	436.06	810.00	1,467.37	
2	Net Profit / (loss) before exceptional items and tax	(397.98)	(68.56)	(811.24)	(363.96)	
3	Net Profit / (Loss) before tax (after exceptional items)	(2,790.64)	(68.56)	(3,203.90)	(363.96)	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	(2,784.39)	(69.92)	(3,197.70)	(368.29)	
5	Total Comprehensive Income for the period	(2,786.67)	(70.83)	(3,199.98)	(369.20)	
6	Paid up Equity Share Capital	351.83	263.03	351.83	263.03	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	7,000.23	9,877.52	7,000.23	9,877.52	
8	Security Premium Account	9,286.85	8,825.09	9,286.85	8,825.09	
9	Net worth	6,706.06	4,983.13	6,706.06	4,983.13	
10	Outstanding Debt	3,371.73	3,842.93	3,371.73	3,842.93	
11	Debt Equity Ratio	0.46	0.37	0.46	0.37	
Earnings Per Share (Face value of Rs.10 each)						
a) Basic (Rs.)		(81.14)	(2.69)	(112.15)	(14.00)	
(b) Diluted (Rs.)		(81.14)	(2.69)	(112.15)	(14.00)	
(Not annualised for quarter)						
13	Capital Redemption Reserve	130.03	130.03	130.03	130.03	
14	Debt Redemption Reserve	212.98	212.98	212.98	212.98	
15	Debt Service Coverage Ratio	(0.07)	0.03	0.01	0.09	
16	Interest Service Coverage Ratio	(1.54)	1.16	0.03	0.84	
C. The consolidated financial results of the Group have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013.						
D. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and year ended March 31, 2023 drawn up both on a Standalone and Consolidated basis, filed with Stock Exchanges on May 30, 2023 under Regulation 33 and Regulation 52 read with regulation 63(2) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended March 31, 2023 are available on the Company's website, <a href="http://www.rinfra.com">www.rinfra.com</a> and on the website of the Stock Exchanges, <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> .						
Place: Mumbai						
Date: May 30, 2023						

MPL Plastics Limited

(CIN : L25209MH1992PLC066635)

Regd. Office : 2,